

BOMHAY MERCHANTS CO-OPERATIVE BANK LTD. (SCHEDULED BANK)  
 Govt. of Maharashtra General Stamp Office License No. D-817(P)/M.C.R. 1086/070 A/22 - 21/11

Franchising Value Rs.	5400/-
Service Charges Rs.	10/-
Total Rs.	5410/-

Name of Stamp Duty Paying party  
HANU SHAIKH  
AT Vajreshwar  
Chinchwad Dist. Nashik

DD / Cheque No. \_\_\_\_\_  
 Drawn on Bank & Branch \_\_\_\_\_  
 Date \_\_\_\_\_  
 Amount \_\_\_\_\_  
 Pay to the order of \_\_\_\_\_

8518

9800 / 2000  
 9/12

H. S. Shaikh.

Page No. 1 N. W. Shaikh.

**AGREEMENT FOR SALE  
 DEED OF CONVEYANCE**

VALUATION AT GOVT. RATE RS. 3,20,000/-


GENERAL STAMPS AFFIXED RS. 5,400/-

ACTUAL TRANSACTION AT RS. 3,20,000/-

AT VILLAGE :- VAJRESHWAR.

FLAT AREA SOLD 485 Sq. Ft. (Built up).

FLAT NO. 1.



INDIA STAMP CITY MUMBAI  
 R. 00054001-2012  
 1200

Secretary Maharashtra Co-operative Bank Ltd.  
 Shahadati Branch  
 59, Kumbharwadi  
 Ahmednagar-431 302  
 D-51517(V)/C.R. 1086/07/05  
 1728-31/05

RECORDS SECTION CO-OPERATIVE BANK LTD

बचत - ?  
य. म. २२९९६  
पान २/२५

N.H. Shaikh.

Page No.2

M.S. Shaikh.

Memorandum

THIS ARTICLES OF AGREEMENT is made and entered into at Bhiwandi, Un this 6<sup>th</sup> day of JUNE, 2009, BETWEEN M/S. CLASSIQUE ENETERPRISES, a Partnership firm, duly registered with Indian partnership Act, 1932, having it's office at At Post Vajreshwari, Taluka-Bhiwandi, Via Vasai Road, Dist- Thane, (1) SHRI MR. IQBAL AHAMED MEMON, an adult, Indian inhabitant, By-Occupation-Business, residing at 14/17, Park Site Colony, Vikhroli, (W), Mumbai-400 079. (2) MR. ANWAR AHAMED MEMON, an adult, Indian inhabitant, By-Occupation-Business, residing at 11/21, Park Site Colony, Vikhroli, (W), Mumbai-400 079, (3) MR. MOHD. ASIF MOHD. HUSSAIN MEMON, an adult, Indian inhabitant, By Occupation-Business, residing at 14/17, Park Site Colony, Vikhroli, (W), Mumbai-400 079, & Mumbai-400 079, & (4) MR. HAJI AHAMED SULEMAN MEMON, an adult, Indian inhabitant, By-Occupation-Business, residing at 14/17, Park Site Colony, Vikhroli, (W), Mumbai-400 079, hereinafter referred to as THE VENDOR (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include their heirs, successors, executors, administrators, representatives and assigns..etc.) OF THE ONE



P. I. O.

क्र. - १
३२५५२००९
३/२५

Page No.3

PART. AND IN FAVOUR OF

(1) MR. HAMID SHAKOOR SHAIKH, an adult, Indian inhabitant, By Occupation - Business, & (2) MRS. NAJMA HAMID SHAIKH, an adult, Indian inhabitant, By Occupation - House hold work, NO.1 & 2 both at present residing at & Post Vajreshwari, Taluka Bhiwandi, Dist :- Thane, hereinafter called " THE PURCHASER/S " (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to include their heirs, executors, administrators, and assigns..etc.) OF THE OTHER PART.

WHEREAS vendor are the absolute owners in respect of the property being Non-Agricultural plot of land, lying and situate at bearing it's Goanthan, land lying and situate at Grampanchayat House No. 4/A/B, Village-Vajreshwari, within the limits of Grampanchayat Vajreshwari, Taluka-Bhiwandi, Dist :-Thane, the Registration District Thane and Taluka Bhiwandi, Non Agricultural plot of land totally admeasuring area about 2835.11 SQ.FTS. and more particularly described in the SCHEDULE " A " hereunder written.

AND WHEREAS the vendor has obtained necessary permission to construct multi-storeyed

P.T.O.



बन्ध - १

न. क्र. १२२६/२०००

दि. १४/०६/२०००

Page No. 4

building of R.C.C. frame structure after availing necessary permission from the Grampanchayat Vajreshwari the said local authority has sanctioned it's approval vide it's resolution No.44, Dtd. 14/06/2000, vide it's Sanctioned Letter Dtd. 14/06/2000.

AND WHEREAS vendor has proposed to construct new multi-storeyed building with the ground and upper floor/s thereon on the said land and the said complex CLASSIQUE APARIMENT CO-OP. HOUSING SOCIETY LTD. and to sell the individual units of flats/shops on the OWNERSHIP BASIS. After taking the said land for it's development hereinafter referred to as (" the said plot of land ") and for that the said vendor has taken necessary permission from competent local authority i.e. Grampanchayat Vajreshwari, Taluka-Bhiwandi, Dist :- Thane, and the said authority has sanctioned it's approval vide it's resolution No.44, Dtd. 14/06/2000, vide it's Sanctioned Letter Dtd. 14/06/2000, for it's new multi-storied building thereon consist of ground and upper floor/s thereon.



P.T.O.

पलक - १  
२२९६/२००९  
५/२५

Page No.5

AND WHEREAS the Vendor alone has the sole and exclusive right to sell the flats/shops in the said building/s to be constructed by the Vendor on the said land, to enter into Agreement with the Purchaser/s of the flats/shops and to receive the sale price in respect thereof.

AND WHEREAS the flat Purchaser has taken inspection of herein recited Deed of Conveyance, approved plans, specification and all the title Deeds of the Original Vendor and Purchaser has satisfied himself about title of the Original Owner to the land more particularly described in the Schedule hereunder written and the flat purchaser shall not be entitled to further investigation of the title of the original owner or to make any other matters relating thereto copies of the plan and specifications of the flat agreed to be purchased by the flat purchaser have been annexed hereto and hereto and marked Annexure 'A'.

AND WHEREAS the vendor has accordingly commenced construction of the said building/s in



माल - १  
 ४३६  
 ५३५ ६/०५

AND WHEREAS the flat purchaser ap-  
 proached to the Vendor for allotment to the flat  
 purchaser of FLAT No.1, on the Ground Floor in  
 the said building in the said plot of land at,  
 Village-Vajreshwari, Taluka-Bhiwandi, Dist-Thane.

AND WHEREAS relying upon the said appli-  
 cation the Vendor agreed to sell to the flat pur-  
 chaser a shop at the Price and on the terms and  
 conditions hereinafter appearing.

AND WHEREAS prior to the execution of  
 these presents the shop purchaser has paid to the  
 Vendor a sum of Rs.3,20,000/=(Rupees Three lakh  
 twenty thousand only.) being the full and final  
 consideration of the sale price of the flat agreed  
 to be sold by the vendor to the flat purchaser and  
 vide cheque/cash at the time of execution of these  
 presents.

DATE	CHEQUE NO.	BANK	AMOUNT.
01/04/2009	314531	Syndicate Bank,	1,50,000/=
06/04/2009	043342	Vajreshwari Br.	1,20,000/=
11/04/2009	546645	" "	50,000/=

TOTAL.

3,20,000/=



P. I. O.

पान - १  
- ३२५६२००९  
५/११ ०/२५

Page No. 7

NOW THIS AGREEMENT WITNESSETH AND IT IS HEREBY  
AGREED BY AND BETWEEN THE PARTIES HERETO AS FOLLOWS  
:-

1. The Vendor has constructed the said building/s consisting of Ground and upper floors thereon on the said land in accordance with the plans, designs, specifications approved by the concerned local authority and which have been seen and approved by the shop purchaser may consider necessary.

2. The flat purchaser hereby agrees to purchase from the Vendor and the Vendor hereby to sell to the shop purchaser one flat being FLAT No. 1, on the Ground Floor, of Built-up Area admeasuring 485 Sq.fts. Built-up on the Ground Floor of Building known as CLASSIQUE APARTMENT as shown in the floor plan thereof hereto annexed and marked Annexure A (hereinafter referred to as "The Said Flat") for the price of Rs.3,20,000/= (Rupees Three lakh twenty thousand only.), out of which the purchaser has already paid full and final sum of Rs.3,20,000/= (Rupees Three lakh twenty thousand only) vide cheque at the time of execution of these



P. I. O.

बखड - १  
व. क्र ३३४५/२००९  
पाने ११/४५

16. The purchaser agrees that he shall not hold the builder liable for additions or improve that he may be made in the original plans which the builder may make, provided that such additions or improvements shall not materially affect the position of the flat agreed to be acquired by the purchaser.


THE SCHEDULE ABOVE REFERRED TO SCHEDULE "A"

ALL THAT piece or parcel of Non-agricultural land, situate lying and being within the Registration District Thane, Sub-Registration District and Taluka-Bhiwandi, within the limits of Gram-panchayat-Vajreshwari, Grampanchayat House No.47, Non agricultural plot of land admeasuring about 2855 11 Sq.Fts. out of Goanhan, lying and situate at village-Vajreshwari, Tal.Bhiwandi, Dist:-Thane.



THE SCHEDULE ABOVE REFERRED TO SCHEDULE "B"

ALL THAT self contained Commercial FLAT No.1, on Ground Floor, admeasuring area about 485 Sq.fts.(Built-up) of the building known as CLASS



P.1.0.

RECORDED  
BY  
DATE  
BY



खंड - १  
द. क्र ३२४/२००१  
पाने १२/०५

16. The purchaser agrees that he shall not hold the builder liable for additions or improvements that he may be made in the original plans which the builder may make, provided that such additions or improvements shall not materially affect the position of the flat agreed to be acquired by the purchaser.


THE SCHEDULE ABOVE REFERRED TO SCHEDULE "A"

ALL THAT piece or parcel of Non-agricultural land, situate lying and being within the Registration District Thane, Sub-Registration District and Taluka-Bhiwandi, within the limits of Grampanchayat-Vajreshwari, Grampanchayat House No.47, Non agricultural plot of land admeasuring about 2835 11 Sq.Fts. out of Goanthen, lying and situate at Village-Vajreshwari, Tal.Bhiwandi, Dist:-thane.



THE SCHEDULE ABOVE REFERRED TO SCHEDULE "B"

ALL THAT self contained Commercial FLAT No.1, on Ground Floor, admeasuring area about 485 Sq.fts.(Built-up) of the building known as CLAS-



बवड - १  
 व. नं ३२५६/२००९  
 पान १३/२५

SIQUE APARTMENT constructed on land lying & situated at Grampanchayat Old House No. 47, Village-Vajreshwari, Taluka-Bhiwandi, within the limits of Grampanchayat-Vajreshwari, Taluka Bhiwandi, Dist- Thane, which is bounded as follows :

- ON OR TOWARDS EAST : Road.
- ON OR TOWARDS WEST : Flat No.
- ON OR TOWARDS NORTH : Shop No.
- ON OR TOWARDS SOUTH : Shop No.

IN WITNESS WHEREOF the parties hereto have subscribed their respective hands and seals in the day, month and year first above mentioned.

SIGNED SEALED AND DELIVERED BY THE WITHINNAMED VENDOR, M/S. CLASSIQUE ENTERPRISES, through it's partner MR. ANWAR AHAMED MEMON in the presence of

*[Handwritten signature]*



*[Handwritten name]*

SIGNED SEALED AND DELIVERED BY THE WITHINNAMED PURCHASER/S (1) MR. HAMID SAKOOR SHAIKH, & (2) MRS. NAJMA HAMID SHAIKH in the presence of

*[Handwritten signatures]*




*[Handwritten name]*

आयकर विभाग  
 INCOME TAX DEPARTMENT

EALARAM DUNDA PATIL  
 DUNDA JANU PATIL

15/08/87  
 A/QPP2879P

भारत सरकार  
 GOVT. OF INDIA



*[Handwritten name]*





मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५२ पीटकलम १ प्रमाणे इमारतीचे बांधकाम करणेस घाबऱ्याच्या परवाना दाखला



**ग्राम पंचायत** दख्खरी

ता. शिवाजी जि. दख्खरी

बनड - १  
३२४२००९  
१५/२५

मनवर जहमद मेमन व  
श्री इकबाल इमरत मेमन


विनांक १४ / ६ / २०००

जि. दख्खरी चांसी कळविण्यांत येते की, आपला घर/इमारत बांधणे/बुरुस्ती करणे मदलया ता. १४/२००० चा अर्ज ता. १४/२००० रोजी मिळाला. त्याप्रमाणे आपणास कळविण्यात येते की, ग्राम पंचायत मासिक सभा वराव क्र./आदेश क्र. (४) ता. ३०/१२/२००२ अन्वये घर/इमारत बांधणे/बुरुस्त करणेस घालील अटीवर नाहरकत दाखला देणेत येत आहे.

- १) मुंबई ग्रा. पं. अधिनियम १९५८ कलम ५२ पोट कलम ३ अन्वये परवानगी मिळाल्यापासून १ वर्षाचे आत बांधकामास सुरुवात करावी तसेच पोटकलम ४, ५, ६, च्या तरतूदीचे अनुपालन करणे आपलेवर बंधनकारक राहिल.
- २) कलम ५३ च्या तरतूदीचे संपूर्ण बंधन आपलेवर राहिल त्यानुसार सांडपाण्याची व्यवस्था करणे, सार्वजनिक रस्त्यास बाध येणार नाही. अशी व्यवस्था करणे वगैरे आपलेवर बंधन राहिल.
- बांधकाम करणेपूर्वी आवश्यक असलेली महसूल खात्याची परवानगी घेणे आवश्यक असून स.नं.ची जागा एन. ए. (अकृषक) झालेशिवाय बांधकामास सुरुवात करू नये.
- ४) जगेच्या मालकी वहीवाट संबंधी हरकत वा वाद निर्माण झाल्यास परवागीस स्थगीती दिली जाईल व जांपर्यंत वाद मिटत नाही तोपर्यंत स्थगीती कायम राहिल. सदर वादाचे निराकरण अर्जदाराने करावयाचे असून निराकरण झालेनंतर पंचायतीस कळविले पाहिजे व स्थगीती रद्द करणे बाबत परवानगी घेतले शिवाय बांधकाम करता कामा नये.
- होणारे सर्व बांधकाम आपले मालकीच्या व वहीवाटीच्या जागेत करावयाचे असून छपराचे पडणाऱ्या पाण्यापासून कोणतास त्रास होणार नाही याची दक्षता घेणेत यावी.
- ६) इमारतीचे बांधकाम करताना महसूल खात्याकडून इमारतीचा नकाशा मंजूर करून त्यातील अटी प्रमाणे आवश्यक ती घाशी बाजूस मार्जीन तसेच रस्ता किमान (१० फूट) सोडून बांधकाम करावे.
- ७) नकाश्यात (प्लानमध्ये) दर्शविल्या प्रमाणेच बांधकाम करावे.
- ८) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा ~~बांधकाम~~ करू नये.
- ९) बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कर आकारणीसाठी मुल्यांकन कळवावे.
- १०) अर्जात दर्शविल्याप्रमाणे स. नं. ~~छात्रागारा~~ ही. नं. — मधील जागेत २३५.२१ या मापाचे घर/इमारत बांधणेस वरिल अटीस, नियमांस बांधील राहून नाहरकत दाखला देण्यांत येत आहे.
- ११) सोबत नकाश्याच्या (प्लानाच्या) ~~दोष~~ प्रती पाठवत आहोत. का शिवाय जावा अटी असल्यास नमुद कराव्यात.



ग्राम सचिव/अ  
ग्रामपंचायत दख्खरी  
ग्राम पंचायत दख्खरी, जि. दख्खरी  
ता. \_\_\_\_\_ जि. \_\_\_\_\_



दख्खरी  
सार्वजनिक/उपस्थित  
ग्रामपंचायत दख्खरी  
ग्राम दख्खरी, जि. दख्खरी  
ता. \_\_\_\_\_ जि. \_\_\_\_\_

गा. सु. प्र. सं. २०२१२

ग्राम पंचायत नखोवकी ता. जिंझी जि. रत्ने

(नमुना नं. ८) कचरा पात्र कसलेल्या दुमारी व जमिनी हावी सन २००७ - २००८ सालाकडल ताकतणी (असेसमेंट लिस्ट) सजिदत



क्र. सं.	दि. सं.	दि. सं. व. सं.	सि. सं. व. सं.	पार्लकवे नं.	चौपटा कायदा नं.	सर्वेक्षण क्र. व. सं.	आयकरणी केलेल्या वस्तुची सल्ला				सुधारण वस्तु किंवा सुधारणी वस्तुची सल्ला
							वस्तु	दि. सं. व. सं.	आयकरणी क्र. व. सं.	आयकरणी क्र. व. सं.	
५७	४७			५	१	५१००	५८५००	७५-००	७५-००	५९०५०००	२००७-२००८ सालाकडल ताकतणी

3296  
9/2/24

दारवला

तलाठी कार्यालय अकलोजी

ता. भिवंडी दि. 25/11/2009


श्री. अंतर् अहमद मेमण

श्री. इकवाल अहमद मेमण

या. वझेश्वरी ता. भिवंडी पास

नं. - ?
व. नं. 3286/009
पान 90/44

दारवला देण्यात येतो की, असम मजकूर हे  
मौजे - वझेश्वरी बंधीत कायमचे रहिवासी असून  
गावी गावठाणात त्यांचे मालकीचे घराचे घर आहे.  
त्यांचा ग्राम पंचायत वझेश्वरी बंधीत आदीप्रमाणे जुना  
घर नंबर ४०अ व ४०ब कासा आहे. हा दारवला  
हिला असे.

  
तलाठी कार्यालय अकलोजी  
ता. भिवंडी जि. राय



कवच - ४  
 नं. १३४६/२००९  
 दिनांक ११/२५

**ग्राम पंचायत वजेश्वरी**



पो. वजेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे.

स्थापना ८/४/१९६०

आवक नं.


दिनांक १०/०९/२००९


दाखला

दाखला देण्यात येतो हे,  
 ग्रामपंचायत वजेश्वरी हद्दीमध्ये कर्नालीस इतर  
 सहज व्हा नसलेले गा.क. धर. नं. ४७ ची इमारत  
 अर्जुन सदा इमारतीचा संज २००१, २००२ साली  
 धरणी प्रारंभान झाल्या अर्जुन सदा इमारत राखण  
 मोठ्य आहे. त्याचा वापर अख्खास गा.प. ची हस्त  
 हा दाखला दिव्य असे

*(Signature)*  
 सरपंच

ग्रामपंचायत वजेश्वरी  
 ता. भिवंडी, जि. ठाणे.

  
**Election Commission of India**  
 भारत निवडणूक आयोग  
**IDENTITY CARD**  
 ओळखपत्र  
 MT/11/060/0387096



Elector's Name: Masto Khalil  
 मतदारचे नाव: मास्ते खलील  
 Father's/Mother's/Husband's Name: S.A.  
 पदेल/मातृ/पतिचे नाव: शे.अह.  
 Sex: M  
 लिंग: ग  
 Age as on 1.1.94: 41  
 1.1.94 तेची वय: ४१




खण्ड --- १  
१२५६२००९  
१९/१५

# ग्राम पंचायत न्यायालय

मु. पो. वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे.

आयक नं.

दिनांक १३ / ३ / २००९



कारवला

कारवला देव्यांत गेलो रि

श्री. हमिल सुकड होयन वा. वेज्रेश्वरी. ता. भिवंडी  
मि. गौरी या. गावचे. कायमचे. राहिवारी. क  
लोक. मि. न्यांगल्या प्रहारे. कारवला

इंद्रशूरेशाधामोडे.

सरपंच  
ग्रामपंचायत, वज्रेश्वरी  
ता. भिवंडी, जि. ठाणे !





तबल  
 नं. १२५६  
 पाना २०/०५



नमुना नं. १०

**करायदल पावती**

श्री. वि. वि. वि. ची ग्रामपंचायत

पावती क्रमांक 209

श्री. श्री. वि. वि. वि. यांचे धंदू

घर नं. ४७ बिल नं. — चामदल

साल २००९-१० वित्त-पुणे मजुर घेतलेल्या रकमा फरादाघाल गिळाल्या

कराची गांव	सूचक घेतलेल्या रकमा					
	मागील		चालू		एकूण	
	रु.	पै.	रु.	पै.	रु.	पै.
घरपट्टी	—	—	७८०५	००	७८०५	००
वियावती	—	—	१५	००	१५	००
आरोग्य फार	—	—	१५	००	१५	००
धानीपट्टी	—	—	—	—	—	—
इतर	—	—	—	—	—	—
मोटीस फी	—	—	—	—	—	—
बॉरंट फी	—	—	—	—	—	—
एकूण	—	—	—	—	७९०५	००

अक्षरी रजकम रूपये सात हजार जवरी पन्च सत्तु सिमाले.  
 तारीख १०/०५/२००९

वि. वि. वि.  
 सचिव

ग्रामपंचायत/कचेवरी



गोप रिपोर्ट

दिनांक २४/४/२००३.

मीसे पत्रेवरी, तातुका भिवडी व पिन्हा ठाणे जमीन मिळतीया गोप सन १९७४ ते २००२ पर्यंतया दुय्यम निर्बंध कार्याला, ता. भिवडी येथे अनुक्रमांक ७७१/०३ या कल्ल अनुक्रमांक नंबर २ पाहून गोप फेसला ती खामीस प्रमाणे जणे.

जुना घर नंबर

नविन घर नंबर

४७ ४

४७ ३

अन्वर जहमद येमन

सन	वाही नाही
सन १९७२	
सन १९७३	x x
सन १९७४	x x
सन १९७५	x x
सन १९७६	x x
सन १९७७	x x
सन १९७८	x x
सन १९७९	x x
सन १९८०	x x
सन १९८१	x x
सन १९८२	x x
सन १९८३	x x
सन १९८४	x x
सन १९८५	x x
सन १९८६	x x
सन १९८७	x x
सन १९८८	x x
सन १९८९	x x
सन १९९०	x x
सन १९९१	x x
सन १९९२	x x
सन १९९३	x x
सन १९९४	x x
सन १९९५	x x
सन १९९६	x x
सन १९९७	x x
सन १९९८	x x
सन १९९९	x x
सन २०००	x x

बिल  
3286  
29/24

दि. २१/१२/२००० पर्यंतची दस्तऐवजाची अनुक्रमांक नंबर २ ची कार्यवाही झालेली आहे. पुढे सन २००३ पर्यंतची कार्यवाही झालेली नाही.

तलाठी कडीस ७/१२ व फेरफार पत्र पहाणे


तसेच गोप दुय्यम निर्बंध कार्याला ठाणे व भिवडी येथे पाहिला जणे.

संय स. शिंदे

गोप रिपोर्टर - ठाणे.



HOUSE NO-43 A/B AT WARESHWARI



GROUND FLOOR PLAN



328E  
22/24

ROAD TO WADVA  
TO WARESHWARI




3288 ...  
23/24

PROPOSED BUILT  
HOUSE NO. 4  
FOR MR. ANWAR HAN

NOTES -  
BOUNDARY OF PLOT SHOWN  
PROPOSED WORKS SHOWN IN  
PLAN ARE SHOWN IN

AREA CALCULATED  
BY M. A.



दस्त गोपवारा भाग-1

पान नं.  
दस्ता नं. 3

03/06/2009 दुयम विवाह

२ 70,23 100 वि. 1

दस्ता क्रमांक : 3296/2009

दस्ताचा प्रकार : कसबनाम

अनु क्र. पक्षगनराचे नाम व पत्ता

पक्षकाराचा प्रकार

ध्यायित

1 नाव: सैद हमीद खान  
पत्ता: घर/फ्लेट नं -  
मन्सी/रस्त - कजेरी मिनारी  
ईमारतीचे नाम -  
ईमारत नं -  
पेट/कसब -  
शहर/पाण -  
जिल्हा -  
दिना -  
पैसा नमबर -

विदून देणार  
वय 40  
पत्नी

M.S. Shaikh



2 नाव: सय्या हमीद खान  
पत्ता: घर/फ्लेट नं -  
मन्सी/रस्त - सदर  
ईमारतीचे नाम -  
ईमारत नं -  
पेट/कसब -  
शहर/पाण -  
जिल्हा -  
दिना -  
पैसा नमबर -

विदून देणार  
वय 30  
पत्नी

N.H. Shaikh



3 नाव: मे. सय्याहिक इतरसामान्य सभे साधीकर  
इतरसभे प्रकार -  
पत्ता: घर/फ्लेट नं -  
मन्सी/रस्त -  
ईमारतीचे नाम -  
ईमारत नं: 11000डी/फ्लेट नं  
पेट/कसब -  
शहर/पाण -  
जिल्हा -  
दिना -  
पैसा -

विदून देणार  
वय 56  
पत्नी

